

अनुसूचीत जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,
इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांना
शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत
संस्थामध्ये पदोन्नतीपूर्वी जाती प्रमाणपत्राची पडताळणी
करून वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मार्गदर्शक
सूचना.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य, व विशेष सहाय्य विभाग
परिपत्रक क्रमांक-सीबीसी १०/२००४/प्रक्र-५७०/मावक-५
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ५ मार्च , २००५

- वाचा : (१) भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पर्सोनल, पब्लीक ग्रिन्हेन्सेस अँड
पेन्शन्स, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक-३६०३६/८/९८-ईएसटीटी
(आरईएस) दिनांक १६ मार्च, १९९९
- (२) शासन निर्णय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि
विशेष मागासप्रवर्ग विभाग, क्रमांक-सीबीसी १२/२००२/२५२/प्रक्र-१/
इमाव-५ दिनांक २५ जानेवारी, २०००
- (३) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य
विभाग, क्रमांक-सीबीसी १०/२००३/प्रक्र-९१/मावक-५
दिनांक ८ डिसेंबर, २००३
- (४) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य
विभाग, क्रमांक-सीबीसी १०/२००३/प्रक्र-९१/मावक-५
दिनांक २८ जानेवारी, २००४ व समक्रमांचे शुध्दीपत्र दिनांक ६ फेब्रुवारी, २००४


परिपत्रक

शासकीय/ निमशासकीय कार्यालये/ शासकीय उपक्रमातील सांविधानिक संस्था/ जिल्हापरिषदा/
नगरपरिषदा/ नगरपालिका/ महानगरपालिका/ ग्रामपंचायती/ मंडळे/ महामंडळे/ शासनाचे अंगीकृत
व्यवसाय/ विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे/ शासकीय शिक्षण संस्था आश्रमशाळांसह/ सहकारी संस्था/ सहकारी
साखर कारखाने/ सहकारी सूतगिरण्या/ बँका/ सहकारी बँका/ सहाय्यक अनुदान मिळणा-या शासनमान्य
स्वेच्छा संस्था यांच्यासह अन्य ज्या ज्या प्रकारच्या संस्था व कार्यालये यांना राज्याच्या तिजोरीतून निधी/
अनुदान/ सहाय्यक अनुदान मिळते अशा सर्व प्रकारच्या संस्था/ मंडळे यांना त्यांच्या आस्थापनेवरील

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांकरिता राखीव असलेल्या पदांवर पदोन्नती देण्यापूर्वी त्या उमेदवाराच्या जाती प्रमाणपत्राची / जाती दाव्याची वैधता तपासणे बंधनकारक राहिल.

२ ज्या मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांची जाती प्रमाणपत्राची पडताळणी अद्यापही झालेली नाही व सद्यस्थितीत पदोन्नतीच्या क्षेत्रात (Zone of Consideration) येत असतील असे अधिकारी व कर्मचा-यांचे पदोन्नतीच्या प्रक्रियेपूर्वी ६ महिने अगोदर सर्व प्रशासकीय विभागाने जाती प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवून वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावी व नंतरच त्यांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच सरळ सेवेने भरती प्रकरणी उमेदवाराने जाती प्रमाणपत्राची वैधता ६ महिन्यात सादर करणे आवश्यक राहिल. मात्र ही सवलत निवडणूक क्षेत्रात (Election of Local Bodies) लागू राहणार नाही. इच्छुक उमेदवाराने नामांकन भरण्यापूर्वी ६ महिने अगोदर आपल्या जाती प्रमाणपत्राची वैधता तपासणी करण्यासाठी संबंधित जिल्हाधिका-यामार्फत समितीकडे अर्ज करावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(डॉ. मुन्शिलाल गौतम) 5/3/05
प्रधान सचिव, सामाजिक न्याय

प्रति,
मा.राज्यपालांचे सचिव,
मा.मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
मा.उप मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
मा.मंत्री/राज्यमंत्री (सामाजिक न्याय व विजाभज) यांचे खाजगी सचिव,
सचिव,सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,मुंबई
सचिव,नगर विकास विभाग, मंत्रालय,मुंबई
सचिव,ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय,मुंबई
सचिव,शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई
सचिव,उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई
सचिव,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय,मुंबई
सर्व विभागीय आयुक्त
सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई
प्रबंधक,उच्च न्यायालय (अपील शाखा/मूळशाखा), मुंबई
प्रबंधक,मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद/नागपूर
सर्व मंत्रालयीन विभाग,

त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना याबाबतच्या सूचना द्याव्यात.

संचालक,समाजकल्याण,महाराष्ट्र राज्य,पुणे
सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,
सर्व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी,
संचालक,नगरपालिका प्रशासन,मुंबई
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे
उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे
संचालक,आरोग्य सेवा,मुंबई
आयुक्त, अनुसूचीत जाती/जमाती, भारत सरकार, ५वा मजला, लोकनायक भवन, नवी दिल्ली
उप संचालक,अनुसूचीत जाती/जमाती आयोग,भारत सरकार, चिपळूणकर भवन,शास्त्री मार्ग,
नवी पेठ,पुणे-३०
सचिव, कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली,
मुख्य निवडणुक आयुक्त, राज्य निवडणुक आयोग, मुंबई
मुंबई महानगर दंडाधिकारी, मुंबई
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय,मुंबई
सर्व जिल्हाधिकारी/ सर्व उप जिल्हाधिकारी/ सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद
सर्व उप विभागीय अधिकारी (महसूल) / सर्व तहसीलदार
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक,मुंबई/पुणे/कोल्हापूर/नागपूर/अमरावती/नाशिक/औरंगाबाद
सर्व जिल्हापरिषदांचे शिक्षणाधिकारी/
शिक्षण निरीक्षक,बृहन्मुंबई/ शिक्षणाधिकारी,बृहन्मुंबई महानगरपालिका,मुंबई
सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य,क्रीडा व विशेष सहाय्य विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती-मावक-५